

धामणी मध्यम प्रकल्प राई, ता.राधानगरी,  
जि.कोल्हापूर व्दितीय सुधारीत प्रशासकीय  
मान्यता प्रदान करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्रमांक :- सुप्रमा-२०१६/४४६/(प्र.क्र.१७०/१६)/ म.प्र.

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- १३ ऑक्टोबर, २०१६.

- संदर्भ :-** १) महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांचा निर्णय  
क्र.धामणी/ मध्यम/ प्रशा-२/(२९६)/(२८६/९६), दि.२४/१२/१९९६.  
२) महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ,पुणे यांचा निर्णय  
क्र.मकृखोविम/मप्र-३/(२०४)/(४४१/२००४)/१०८५, दि.०९/०२/२००५.  
३) कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ,पुणे यांचे पत्र  
क्र.मकृखोविम-२१२/ (४६/२०१२)/प्रशा-३/१३९३, दि.१२/०४/२०१६.

**प्रस्तावना :-**

धामणी मध्यम प्रकल्प या योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील राधानगरी तालुक्यात धामणी नदीवर मौजे राई गावाजवळ १३३५ मिटर लांबीचे माती धरण बांधण्याचे प्रस्तावित आहे. धरणाच्या सा.क्र.१८० मी.वर सिंचन तथा विद्युत विमोचक बांधण्याचे प्रस्तावित असून मुख्य मातीचे धरण व सांडवा बांधकाम व्दाररहित आहेत. प्रकल्पाचा पाणीसाठा १०९.०३४ द.ल.घ.मी. आहे. प्रकल्पाअंतर्गत धरण प्रकल्पाचे खालील बाजूस एकूण १० को.प.बंधान्यांची साखळी आहे. १) शेळोसी बु., २) मासुर्ली बु., ३) गवसे बु., ४) पणोरे, ५) अंबर्डे, ६) सुळे बु. हे ६ को.प.बंधारे स्थानिकस्तर व ल.पा.विभागामार्फत त्याचे निधीमधून प्रकल्प मान्यतेपूर्वी बांधकाम पुर्ण केलेले आहे. उर्वरित (१) कदलगांव बु. (२) गारीवंडे (३) डोंगळेवाडी (४) ब्राम्हणवाडी हे ४ को.प.बंधारे बांधावयाचे असून या को.प.बंधान्यांची किंमत व्दितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता अंदाज पत्रकामध्ये समाविष्ट केलेली आहे. या १० को.प.बंधान्याव्दारे साखळीने धामणी नदीचे दोन्ही तीरावरील नदीपात्रातून २५ मीटर (८० फुट) उंचीपर्यंतचे लाभक्षेत्र उपसा सिंचन पध्दतीने सिंचित करण्याचे अंतर्भूत असून आयसीए १४०० हेक्टर क्षेत्रास ( २१०० हेक्टर पिकक्षेत्र ) सिंचनाचा लाभ देणे प्रस्तावित आहे. प्रकल्पाच्या एकूण १०७.६० द.ल.घ.मी. (३.८० टी.एम.सी.) पाणी वापरपैकी १२.२७ द.ल.घ.मी.(०.४३ टी.एम.सी.) पाणी सिंचनासाठी, ६८.४२ द.ल.घ.मी.(२.४२ टी.एम.सी.) पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी, २१.७९ द.ल.घ.मी. (०.७७ टी.एम.सी.) औदयोगिक वापरसाठी व बाष्पीभवन व्यय ५.१२ द.ल.घ.मी.(०.१८ टी.एम.सी.) असा पाणीवापर आहे. राधानगरी, गगनबावडा व पन्हाळा या तीन तालुक्यातील संपूर्ण डोंगराळ क्षेत्रातील १४०० हे. क्षेत्रास सिंचनाचा लाभ देणे प्रस्तावित आहे.

धामणी मध्यम प्रकल्पास संदर्भ क्र.१ नुसार सन १९९५-९६ चे दरसूचीवर आधारीत रु.१२०.३० कोटी (रूपये एकशे वीस कोटी तीस लक्ष फक्त) इतक्या रकमेस मूळ प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. यानंतर सन २००३-०४ चे दरसूचीवर आधारीत संदर्भ क्र.२ नुसार रु.३२०.७० कोटी (रूपये तीनशे वीस कोटी सत्तर लक्ष फक्त) इतक्या किंमतीस प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने संदर्भ क्र.३ नुसार सन २०१३-१४ चे दरसूचीवर आधारीत रु.७८२.३७ कोटी किंमतीचा व्दितीय सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मान्यतेस्तव शासनास सादर केला आहे.

धामणी मध्यम प्रकल्पाचे मूळ प्रशासकीय मान्यता प्रकल्प अहवालातील पाणी वापराचे तरतूदीत बदल होत आहे. मूळ प्रशासकीय मान्यता प्राप्त अहवालात बिगर सिंचन पाणी वापर ३.१९ अब्ज घन फुट होता. तो आता १.२७ अब्ज घन फुट इतका झाला आहे व सिंचनासाठी पाणी वापर हा ०.६१ अब्ज घन फुट वरून २.५३ अब्ज घन फुट इतका झाला आहे. सदर बदल हा कोल्हापूर शहर महानगरपालिकेस पिण्याच्या पाण्यासाठी बिगर सिंचन आरक्षण धामणी प्रकल्पाचे काम लांबल्याने धामणी प्रकल्पा ऐवजी दूधगंगा प्रकल्पातून केल्यामुळे दूधगंगा प्रकल्पातील ५४२७ हेक्टर सिंचन कपात करण्यात आलेल्या क्षेत्रास धामणी प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करणे प्रस्तावित असल्याने होत आहे. आता धामणी धरणातून मूळ प्रशासकीय मान्यता प्राप्त १४०० हेक्टर लाभक्षेत्र सिंचनाचा बरोबरच दूधगंगा प्रकल्पाचे लाभक्षेत्रातील वंचित झालेल्या ५४२७ हेक्टर सिंचन क्षेत्र पुर्नःस्थापित करण्यात येत आहे.(एकूण सिंचन क्षेत्र ६८२७ हेक्टर)

प्रकल्पाचे लाभ व्यय गुणोत्तर १.९५ येत असून प्रकल्प मापदंडात बसतो. रु.३२०.७० कोटी च्या प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यतेच्या तुलनेत द्वितीय सुधारीत प्रकल्प अहवालाची किंमत रु.४६१.६७ कोटीने जास्त आहे. किंमतवाढीची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत :-

अ.क्र.	बाब	वाढ (रुपये कोटी)
१	२	३
१	दरसूचीतील वाढीमुळे	२११.२५
२	भूसंपादन किंमतीतील वाढ	५६.७०
३	संकल्पचित्रातील बदलामुळे झालेली वाढ	१५७.२०
४	जादा दराने निविदा स्विकृती	(-) ००.९
५	अपुन्या तरतुदीमुळे झालेली वाढ	१२.९४
६	इतर कारणे (अनुषंगिक खर्चासह)	२३.६८
	<b>एकूण वाढ</b>	<b>४६१.६७</b>

डोंगराळ क्षेत्रातील सदर प्रकल्प पुर्ण करण्यासाठी व कृष्णा खोऱ्यातील राज्याच्या हिश्याच्या पाण्याचा वापर होण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाच्या द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता देणेचा प्रस्ताव शासनाचे विचाराधीन होता. दि.१३/१०/२०१६ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये सदर प्रकल्पाच्या रु.७८२.३७ कोटी इतक्या रक्कमेच्या द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्तावास काही अटींच्या अधीन मान्यता देण्यात आली आहे.

### शासन निर्णय :-

शासन आता या निर्णयाद्वारे कोल्हापूर जिल्हयातील राधानगरी तालुक्यातील धामणी मध्यम प्रकल्पाच्या सन २०१३-१४ च्या दरसूचीवर आधारीत रु.७८२.३७ कोटी (रुपये सातशे ब्याऐंशी कोटी सदतीस लक्ष फक्त) इतक्या रक्कमेच्या द्वितीय सुधारीत प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे. त्यापैकी रु.७३९.७६ कोटी (रुपये सातशे एकोणचाळीस कोटी शहात्तर लक्ष फक्त) कामाप्रित्यर्थ व रु.४२.६१ कोटी (रुपये बेचाळीस कोटी एकसष्ट लक्ष फक्त) आस्थापना व अनुषंगिक खर्चासाठी तरतूद आहे. सोबत **तक्ता क्रमांक-१** मध्ये उपशिर्षवार सुधारीत तरतूदीचा गोषवारा दिलेला आहे.

२. या योजनेस प्रदान केलेली द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता मध्यम प्रकल्प कार्यसनाच्या नोंदवहीमध्ये अनुक्रमांक ०३ / २०१६ वर नोंदवण्यात आली आहे.

३. सदर प्रकल्पाचे उर्वरित काम नियोजित वेळेत व सुधारित प्रशासकीय मान्यता तरतूदीच्या मर्यादेत पूर्ण करण्यात यावे.

४. या योजनेच्या कामावर होणारा खर्च मागणी क्रमांक- आय-५, ४७०१ मोठे व मध्यम पाटबंधारे प्रकल्प यावरील भांडवली खर्च, १९०-सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणूका (०२) योजनांतर्गत, (०२) (०१) महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळास (उर्वरित महाराष्ट्र प्रदेश) भाग भांडवली अंशदान (४७०१-एच ६२९) या लेखाशिर्षाखाली टाकावा व त्याखालील मंजुर अनुदानातून भागविण्यात यावा.

५. धामणी प्रकल्पाचा एकूण पाणी वापर हा मूळ प्रकल्प अहवालानुसार ३.८० अब्ज घनफूट इतका अबाधित ठेवण्यात येत असून सिंचनासाठी २.५३ अब्ज घनफूट (सिंचन क्षेत्र ६८२७ हेक्टर), पिण्यासाठी ०.५० अब्ज घनफूट व औद्योगिक वापरासाठी ०.७७ अब्ज घनफूट असा राहिल.

६. सदर द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता खालील अटीच्या अधीन राहून देण्यात येत आहे.

६.१) धरणाचे उर्वरित काम प्राधान्याने शासनाचे यांत्रिकी संघटनेमार्फत करावे. काही कारणास्तव हे शक्य नसल्यास उर्वरित कामासाठी फेर निविदा काढाव्यात.

६.२) सदर सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे या कामाचे बाबतीत निविदा निश्चितीच्या टप्प्यावर अंदाजपत्रकीय किंमतीचे अद्यावतीकरण अथवा निविदा स्विकृती याबाबत झालेल्या अनियमिततेस तसेच प्रकल्प कार्यान्वयित करण्याच्या विविध टप्प्यावर झालेल्या अनियमिततेस मान्यता गृहीत धरता येणार नाही.

६.३) या प्रकल्पाबाबत चालू असलेल्या अथवा प्रस्तावित विभागीय चौकशीची कार्यवाही तशीच पुढे चालू ठेवावी. द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याच्या निर्णयामुळे विभागीय चौकशीच्या कार्यवाहीस कोणतीही बाधा पोहचणार नाही.

६.४) सिंचन विषयक विशेष चौकशी समितीने निदर्शनास आणलेल्या अनियमितता व त्या अनुषंगाने दि.१४ जून, २०१४ रोजी मा.मंत्रीमंडळाने मान्य केलेल्या कार्यपालन अहवालानुसार अपेक्षित कार्यवाही करणेत यावी.

७. सदर शासन निर्णय, नियोजन विभाग, अनौपचारिक संदर्भ क्र.१४३/का-१४३४, दि.१९/८/२०१६, वित्त विभागाचे अनौपचारिक संदर्भ क्र.२२२/२०१६/व्यय-१२, दि.२०/०८/२०१६, दि.२१/०८/२०१६ रोजी झालेल्या व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीतील अभिप्रायानुसार व दि.१३/१०/२०१६ रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

८. सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी निर्गमित दिनांकापासून करण्यात यावी.

९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०१६१०१३१७२६०८०१२७ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

सहपत्र :- तक्ता क्रमांक-१

( श.अ.कोसारे )

शासनाचे अवर सचिव

प्रत, सहपत्रांसह :-

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा.मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा.मंत्री (जलसंपदा) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
४. मा.राज्यमंत्री (जलसंपदा) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
५. मा.मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
६. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
७. अपर मुख्य सचिव (नियोजन), नियोजन विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
८. प्रधान सचिव (जलसंपदा), जलसंपदा विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
९. सचिव (लाक्षेवि), जलसंपदा विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
१०. सचिव (प्रकल्प समन्वय), जलसंपदा विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
११. महालेखापाल-१/२ (लेखा परिक्षा/ लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई/ नागपूर.
१२. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे.
१३. मुख्य अभियंता (द.व प्र) व सहसचिव यांचे स्वीय सहाय्यक, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१४. मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, पुणे.
१५. उपसचिव (मो.प्र-१/ मो.प्र-२/जसं/निवसं), यांचे स्वीय सहाय्यक, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१६. आंतरवित्त सल्लागार व उपसचिव यांचे स्वीय सहाय्यक, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१७. अधिक्षक अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, कोल्हापूर.
१८. कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग क्र.२, कोल्हापूर.
१९. वित्त विभाग ( व्यय-१२/ अर्थ-०२/अर्थ-१०/व्यय-६ अ ), मंत्रालय, मुंबई.
२०. नियोजन विभाग (कार्यासन १४३४), मंत्रालय, मुंबई.
२१. मध्यम प्रकल्प कार्यासन संग्रहार्थ.

तक्ता क्रमांक-१

धामणी मध्यम प्रकल्प, ता.राधानगरी, जि.कोल्हापूर

शासन निर्णय क्र. सुप्रमा-२०१६/४४६/(प्र.क्र.१७०/१६)/म.प्र.,दि.१३/१०/२०१६ चे सहपत्र.

सुधारित अंदाजपत्रक उपशीर्षवार तरतुदी ( द्वितीय सुप्रमा )

अ.क्र.	उपशिर्ष	सुधारीत प्रस्तावित अंदाजपत्रक (रुपये कोटी)
१.	२.	३.
१)	अ- प्राथमिक	०.९०
२)	ब- भूसंपादन	६३.४८
३)	सी-कामे	६३७.१२
४)	डी- रेग्युलेटर	२९.१०
५)	जी-ब्रिजेस	२.६९
६)	के- इमारती	०.२५
७)	एम- लागवड	०.०४
८)	ओ- संकिर्ण	०.०९
९)	पी- देखभाल	२.०९
१०)	क्यु- हत्यारे व अवजारे	०.०९
११)	आर- दळणवळण	३.९२
१२)	कालवा व वितरीका	०
	एकूण कामाप्रित्यर्थ	७३९.७६
	आस्थापना व अनुषंगिक खर्च	४२.६१
	एकूण	७८२.३७